

## महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१८

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधीचे खातेदार बनविण्याबाबत

(१) २८३१० (२१-०२-२०१६). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा), श्री.बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व), अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन १९९५-९६ पासून शासन मान्यतेने सुरु झालेल्या व अनुदानाचे निकष पूर्ण केल्यानंतर सन २००४-०५ पासून अनुदान देण्यात आलेल्या माध्यमिक शाळेतील १५ हजार शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात आले नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर सेवेत आलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नवीन पेंशन योजनेस पात्र असूनही तसेच त्यांनी मागणी करूनही त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते सुरु करण्यास शासन मान्यता देत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधीचे खातेदार बनविण्यासाठी शासनाने केलेल्या वा करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-११-२०१८) : (१) नाही,हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सहाय्या वेतन आयोगाच्या  
थकबाकीची रक्कम मिळणेबाबत

(२) २८३११ (२१-०२-२०१६) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शासनाने सन १९९५-९६ पासून माध्यमिक शाळा सुरु करण्यास मान्यता दिलेल्या खाजगी संस्थांनी अनुदानाचे निकष पूर्ण केल्यानंतर सन २००४-०५ पासून त्यांना अनुदान देण्यास सुरुवात केल्यानंतर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सहाय्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात आले असूनही सदरहू कर्मचा-यांना वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम देण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कर्मचा-यांना थकबाकीची रक्कम देण्यात येणारआहे काय व याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१९-११-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे, पालघर आणि इतर ७ महानगरपालिकांतील विद्यार्थ्यांना  
मुंबई क्रिडा विभागातून वगळणेबाबत

(३) ३७०६३ (२२-०१-२०१६). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे, पालघर आणि इतर ७ महानगरपालिकांतील विद्यार्थ्यांना मुंबई क्रिडा विभागातून वगळण्याची मागणी शिक्षण परिषदेने मा.शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे दिनांक १० ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या क्रिडापटूसाठी एक स्वतंत्र क्रिडा विभाग निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१८) : (१) ठाणे, पालघर आणि इतर ७ महानगरपालिकांतील विद्यार्थ्यांना मुंबई क्रीडा विभागातून वगळण्याची मागणी शिक्षण परिषदेने मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे केल्याचा अभिलेख या विभागात आढळून येत नाही.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची खाती उघडण्याबाबत**

(४) ४५२८७ (१५-०६-२०१६). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी जिल्ह्यात माहे नोव्हेंबर, २००५ नंतर नियुक्त झालेल्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची खाती दहा वर्षे उलटून उघडण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक न मिळाल्याने सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमा जमा होऊ शकलेल्या नाहीत हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत, ?

श्री. विनोद तावडे (१९-११-२०१८) : (१) होय हे खरे आहे.

दिनांक १/११/२००५ नंतर नियुक्त झालेल्या अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना दिनांक २९/११/२०१० च्या निर्णयान्वये लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(२) व (३) अंशतः खरे आहे.

सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम जमा करण्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे स्तर २ चे लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई आणि उपनगरात असलेल्या शाळांना वर्ग खोल्यांसाठी जागा नसल्याबाबत**

(५) ५६६४८ (२२-०९-२०१६). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई आणि उपनगरात असलेल्या ५ हजार ८८ शाळांपैकी ४ हजार ६२७ शाळांना वर्ग खोल्यांसाठी जागा नसल्याने त्या भाड्याच्या इमारतीत सुरु आहेत हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार मुंबई आणि उपनगरात भाड्याच्या जागेत कार्यरत असणाऱ्या शाळांना स्वतःच्या मालकीच्या वर्ग खोल्या असल्यात याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२३-१०-२०१८) :** (१) व (२) अंशतः खरे आहे.

मुंबई व उपनगरात व्यवस्थापनाच्या मालकीच्या इमारतीत भरणाऱ्या शाळांची संख्या २१८८ असून भाड्याच्या इमारतीत भरणाऱ्या शाळांची संख्या १९३५ आहे. तसेच व्यवस्थापनाकडे शाळेसाठी स्वमालकीची इमारत नसल्यास शाळा भाड्याच्या इमारतीत भरविता येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**श्रमप्रतिष्ठान, मासवण (जि.पालघर) या संस्थेच्या दोन शाळांच्या  
अनुदानाबाबत केलेला गैरप्रकार**

(६) ६३३२० (२२-०९-२०१६). श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रमप्रतिष्ठान, मासवण (जि.पालघर) या संस्थेच्या देलवाडी विभाग हायस्कूल, देलवाडी व पाम कुंभवली विभाग हायस्कूल, पाम या दोन शाळा शासन मान्यताप्राप्त अनुदान तत्वावर सन १९७१ पासून सुरु आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सार्वजनिक न्यासाचे घटनेतील नियम क्र. ७ नुसार विश्वस्त मंडळ १५ सदस्यांचे असणे क्रमप्राप्त असतांना श्रमप्रतिष्ठान, मासवण या संस्थेवर फक्त ४ सदस्यांची नोंद असल्याने कलम १३ नुसार संस्थेकडून करण्यात येणारी कार्यवाही बेकायदेशीर व नियमबाह्य ठरते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर संस्थेने सन १९७१ पासून अद्यापपर्यंत लेखापरिक्षण केले नसून त्याबाबतचा अहवाल सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय ठाणे यांना सादर केलेले नसल्याने सदर कार्यालयाने दिनांक ०७ मार्च, २००८ रोजी वा त्या सुमारास संस्थेस नोटीस दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर संस्थेने व शिक्षणाधिकारी जि.प.ठाणे व पालघर यांनी शासनाची फसवणूक करून सन १९७१ पासूनचे लेखापरिक्षण अहवाल न तपासता संगनमताने अनुदान मिळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधित संस्थेवर व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर बाब मा. धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयाच्या अखत्यारीतील असून यासंदर्भात संबंधित कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

(४) हे खरे नाही. सदर शाळेची सन २००० पर्यंतची लेखा तपासणी करण्यात आली आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

---

**राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत**

(७) ६३९८१ (२२-०९-२०१८). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर), श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन २००५ पासून त्या पुढील काळात सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना निवृत्ती वेतन योजना लागू नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांचे अंशदायी पेन्शन योजने अंतर्गत वेतन कपात करण्यात येत होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजना शासनाने बंद केल्यामुळे कपात झालेली रक्कम भविष्यात मिळणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, संबंधित प्राथमिक शिक्षकांनी त्याबाबत शासनाकडे लेखी निवेदन देऊन व आंदोलनाच्या माध्यमातून सदर मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार संबंधित प्राथमिक शिक्षकांमध्ये पसरलेला असंतोष दूर करण्याच्या दृष्टीने व सर्व शिक्षकांमध्ये समानता ठेवण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(६) तसेच राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना त्यांचे भावी आयुष्य सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. विनोद तावडे (०५-११-२०१८) : (१), (२), (३), (४), (५) व (६) दिनांक १/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत लागलेल्या १००% अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना दिनांक २९/११/२०१० च्या निर्णयान्वये लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. काही प्रकरणात न्यायालयाचे आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे.

---

**औरंगाबाद क्रिडा विभागात खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या नोंदी मिळत नसल्याबाबत**

(८) ७७३१५ (२०-०४-२०१७). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद क्रिडा विभाग कार्यालयामध्ये सन १९८९ वा त्यापूर्वीचे खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या नोंदी मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे, खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरच्या नोंदी गहाळ होण्यामागील नेमकी कारणे काय व त्यामुळे उक्त वर्षातील नोंदी असलेल्या खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीस अडचण निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास शासनाने अशा खेळाडूंची शासकीय नोकरीत बढती, विविध प्रवेश परीक्षा यामध्ये येणा-या अडचणी दूर होण्याचे दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) :** (१) व (२) होय, औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विविध ठिकाणी भाड्याच्या इमारतीत असताना अतिवृष्टीमुळे स्पर्धेचा अभिलेख भिजला असल्याने त्यावरील नोंदी गहाळ झाल्या आहेत.

(३) प्रमाणपत्र पडताळणीसाठी खेळाडूंच्या स्पर्धेतील सहभागाचा तपशील, शिष्यवृत्तीचा तपशील, संबंधित शाळेतील याबाबतच्या नोंदी, इत्यादी आधारे अधिकची माहिती संकलीत करून निर्णय घेण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर जिल्हा परीषदेच्या शाळांना सर्व शिक्षा अभियानातर्गत  
दिले जाणारे अनुदान प्रलंबित असल्याबाबत**

**(९) ७८४१४ (१५-०४-२०१७). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर जिल्हा परीषदेच्या शाळांना दरवर्षी सर्व शिक्षा अभियानातर्गत जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेल्या समुहसाधन आणि गटसाधन केंद्रांना दिले जाणारे अनुदान प्रलंबित असल्याने शाळेतील देखभाल व दुरुस्तीची कामे उधारीवर सुरू असल्याबाबतचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शाळेच्या सर्व कामाच्या देयकाची जबाबदारी केंद्र प्रमुखाकडे असून त्यांना दरवर्षी देखभाल व दुरुस्तीकरीता निधी देण्यात येत होता परंतु सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडून अनुदान न मिळाल्यामुळे बहुतांश शाळेचा वीजपुरवठा खंडीत झाला असून केंद्र प्रमुखांच्या प्रवास भत्याची देयके, स्टेशनरी खर्च, टेलीफोन, पिण्याच्या पाण्याची देयके, इंटरनेट व इतर किरकोळ खर्च करण्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने त्याचा त्रास मुख्याध्यापक व शिक्षकांना सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली काय व चौकशीनुसार उक्त शाळेना अनुदान देण्याबाबत व अनुदान देण्यास विलंब लावणाऱ्या संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२८-०९-२०१८) :** (१) व (२) हे खरे नाही.

(३) शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडून अनुदान व मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर लगेच समुह साधन केंद्र/गटसाधन केंद्र अनुदान वितरीत करण्यात आले.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खोपोली (ता.खालापूर, जि.रायगड) येथील पाताळगंगेमध्ये निर्माण झालेली पाण्याची कमतरता**

(१०) ८१५८७ (२०-०४-२०१७). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खोपोली (ता.खालापूर, जि.रायगड) येथील टाटा पावर वीज निर्मिती प्रकल्प बंद असल्याने पाणी न सोडल्यामुळे पाताळगंगेमध्ये पाण्याची कमतरता जाणवत असल्याचे माहे फेब्रुवारी २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले , हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाण्याच्या कमतरतेमुळे एमजेपीला पाताळगंगेतून पाणी उचलता येत नसल्यामुळे वारंवार शटडाऊन करावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एमजेपी मार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या पनवेल शहर, कळंबोली व नवीन पनवेल परिसरात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून उन्हाळ्यात ही तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने पनवेल शहर, कळंबोली व नवीन पनवेल परिसरात मुबलक पाणी पुरवठा होण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असल्यास, कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर (०५-११-२०१८) :**(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) पनवेल शहर, कळंबोली व नवीन पनवेल या शहरांकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठोक स्वरूपात पाणी पुरवठा करण्यात येतो. माहे फेब्रुवारी ते मे अखेर टाटा जलविद्युत केंद्रातून दर रविवारी पाणी न सोडल्याने निर्धारित आवश्यक पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याने या काळात पाण्याची कमतरता जाणवते. तसेच समुद्राच्या खाडीचे खारट पाणी व रसायनयुक्त हवामान यामुळे गंजलेली जीर्ण व कालबाह्य झालेली जलवाहिनी वारांवार फुटून मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यावेळी पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी शटडाऊन घ्यावे लागते.

सदर योजनेची जलवाहिनी बदलण्याकरीता वाढीव न्हावा शेवा पाणी पुरवठा योजना टप्पा-३ या योजनेच्या रु.३६४.११ लक्ष निव्वळ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास सप्टेंबर, २०१८ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात दहावी व बारावीचे ऑनलाईन निकाल एकत्रितपणे विद्यालयात उपलब्ध होणेबाबत**

(११) ८६४३७ (२३-०८-२०१७). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दहावी व बारावीचे संपूर्ण ऑनलाईन निकाल एकत्रितपणे विद्यालयात उपलब्ध व्हावेत याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे मे २०१७ मध्ये वा त्या दरम्यान मा.शिक्षण मंत्री, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ,हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परिक्षा (M.T.S.E.) तसेच महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे नंबरद्वारे डाऊनलोड केल्यास निकाल एकत्रितपणे समजत असून दहावी-बारावीचा निकाल एकत्रितपणे विद्यालयास उपलब्ध होत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यानुसार विद्यालयात संपूर्ण निकालपत्र एकाच क्लिकमध्ये उपलब्ध करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१८) : (१), (२) , (३) सद्यस्थितीत सदर इ.१० वी आणि इ.१२ वी च्या परीक्षांचा निकाल हा संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येतो. सदर निकाल प्रत्येक विद्यार्थ्याला पाहता येतो. सदर इ.१० वी आणि इ.१२ वीचा निकाल एकत्रितपणे उपलब्ध करावयाचा झाल्यास, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून सदर निकाल एकत्रितरित्या डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देता येईल. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य मंडळाला देण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.



**कर्जत (जि.रायगड) तालुक्यातील लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाचे अनुदान मिळण्याबाबत**

(१२) ८६८५२ (२१-०८-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कर्जत (जि.रायगड) तालुक्यातील अनेक गावांमधील साडेतीन हजार लाभार्थ्यांनी शौचालय बांधून अनेक महिने उलटूनही त्यांना अनुदान मिळाले नसल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान न मिळण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (१५-११-२०१८) : (१) व (२) हे खरे आहे.

कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीमध्ये मे, २०१७ पर्यंत एकूण ६३६९ लाभार्थी कुटुंबांनी वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले होते. त्यापैकी मे, २०१७ पर्यंत २८६९ लाभार्थ्यांच्या खात्यावर वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित ३५०० लाभार्थी कुटुंबांनाही त्यानंतर वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन रक्कम देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत कर्जत तालुक्यातील एकही लाभार्थी प्रोत्साहन रक्कम देण्यापासून वंचित नाही.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सेवा निवृत्ती शिक्षकांच्या मागण्याबाबत.**

(१३) ९००८७ (२३-०८-२०१७). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सेवा निवृत्ती शिक्षकांनी दिनांक १ मे, २०१७ रोजीच्या वा त्या सुमारास आपल्या मागण्यांकरिता लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर सेवा निवृत्त शिक्षकांच्या मागण्यांचे स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, सदर मागण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (०३-११-२०१८) : (१) नाही, हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अप्रशिक्षित शिक्षकांना डिमट्रेंड समजून त्यांचे निवृत्ती वेतन अमान्य केल्याबाबत**

(१४) ९०६०३ (२३-०८-२०१७). श्री.राजेश टोपे (घनसावंगी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने १९७२ नंतर सेवेत असलेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना डिमट्रेंड समजून त्यांचे निवृत्ती वेतन अमान्य केले असल्याने राज्यातील १६०० पेक्षा जास्त अप्रशिक्षित शिक्षकांचा ऐन वार्धक्यात उपजिवेकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास उक्त प्रकरण शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०३-११-२०१८) : (१) १९७२ नंतर सेवेत लागलेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना शासन निर्णय क्र.अशिसे-२०१५/प्र.क्र.१४८/टिएनटी १, दि.९ फेब्रुवारी, २०१६ अन्वये दि.२८ फेब्रुवारी, २०१९ पर्यंत प्रशिक्षण घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती. आता ही मुदत ३१ मार्च, २०१९ पर्यंत वाढविली आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल शाळेतील एका विद्यार्थ्याला  
खाजगी शिकवणी वर्ग बंद केल्याने नापास केल्याबाबत**

(१५) ९४११७ (२३-०८-२०१७). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल कॉन्वेंट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नवव्या वर्गात शिकणा-या मुलाने खासगी शिकवणी वर्ग बंद केल्याने शाळेतील शिक्षिकेने त्रास देणे सुरु करून एसएसटी विषयात नापास केल्याने या बाबत मुख्याध्यापिकेस जाब विचारण्यास गेलेल्या पालकाला मुख्याध्यापिकेनी धमकी देऊन तुमच्या मुलास पास करावयाचे असल्यास बिल्डींग फंड म्हणून दोन लाख द्या अशी मागणी केली असून मागणी पूर्ण करण्यास पालक असमर्थ ठरल्याने त्यांच्या मुलास नववी नापासची टिसी देण्यात आली असल्याचे दिनांक ६ जुलै २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नववीच्या परिक्षेत पास असतानाही त्याच्या पेपरमध्ये खोडताड करून मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेने त्या मुलास नववीमध्ये नापास केले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबतची तक्रार मुलाच्या पालकांनी पोलीस ठाणे रामनगर चंद्रपूर येथे केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे काय व त्यानुसार कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) :** (१) व (२) सदर शाळेतील इयत्ता नववीतील काही विद्यार्थ्यांनी खाजगी शिकवणी वर्ग बंद केल्याने विद्यार्थ्यांना नापास केल्याची बातमी वृत्तवाहीनीवर दाखविण्यात आली होती.

(३) व (४) सदर प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका व संबंधित शिक्षकेविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन, चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेमार्फत कारवाई सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**त्रिमूर्ती पावने प्रतिष्ठान संचलित, श्री.पा.ह.घाडगे पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, यांच्याशी संबंधित असलेल्या शैक्षणिक संस्था व सहकारी संस्था यांमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराबाबत**

(१६) ९८२२१ (२९-१२-२०१७). **श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) त्रिमूर्ती पावने प्रतिष्ठान संचलित, श्री.पा.ह.घाडगे पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्ती नगर, (सैनिक पध्दतीने वसतिगृह) यांच्याशी संबंधित असलेल्या शैक्षणिक संस्था व सहकारी संस्था यांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेश व इतर शुल्क अवाजवी प्रमाणात घेणे, या व इतर गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आरपीआय पक्षाने दिनांक २६ जुलै, २०१७ रोजी वा त्या सुमारास मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदानुसार संबंधित संस्थांची चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) :** (१) याबाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) सदर प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे यांना चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निदेश दिले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**संत नामदेव महाराज माध्यमिक विद्यालय पानशेवडी (ता.कंधार, जि.नांदेड)  
या शाळेत प्रशासकीय नेमणूक करण्याबाबत**

(१७) १९३२४ (२९-१२-२०१७). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कंधार (जि.नांदेड) तालुक्यातील संत नामदेव महाराज माध्यमिक विद्यालय, पानशेवडी या शाळेच्या व्यवस्थापनाकडून मा.उच्च न्यायालय, संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर व मा. शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), नांदेड यांच्या आदेशाचे अवमान करणे, कर्मचा-यांना शासन सवलतीपासून वंचित ठेवणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सोईपासून वंचित ठेवणे इ. प्रकरणी महाराष्ट्र शैक्षणिक संस्थां व्यवस्थापन अधिनियम, १९७६ कायदा शासन निर्णय दिनांक १५ ऑक्टोबर, २०१२ नुसार शाळेचा चौकशी अहवाल दिनांक १२ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास मा.आयुक्त (शिक्षण) पुणे यांना प्राप्त झाला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त चौकशी अहवालानुसार सदर शाळेची मान्यता काढून प्रशासक नेमण्याची कार्यवाही झाली आहे काय,

(३) असल्यास,याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त शाळेची मान्यता काढून प्रशासक नेमण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे तसेच शासनाचे निश्चित धोरण काय आहे ?

श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) : (१) याबाबतचा अहवाल आयुक्त (शिक्षण) यांना सादर झाला आहे.

(२), (३) व (४) सदर प्रकरणी महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था (व्यवस्थापन) अधिनियम, १९७६ मधील तरतुदीनुसार संबंधित शाळेवर प्रशासक नियुक्त करणे याअनुषंगाने संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचेस्तरावर तपासणी करण्यात येत आहे.

**चंद्रभान लोमटे बहुउद्देशीय संस्थेने बेकायदेशीर शाळा स्थलांतरीत केल्याबाबत**

(१८) १९८७३ (२९-१२-२०१७). डॉ.पंकज भोयर (वर्धा), श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रभान लोमटे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित धीरुभाई अंबानी प्राथमिक विद्यामंदीर, शेकापूर (ता.जि.उस्मानाबाद) या शाळेचे बेकायदेशीर स्थलांतर झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच या संस्थेने शेकापूर (ता.जि.उस्मानाबाद) ग्रामपंचायतीच्या मोकळ्या असलेल्या जागे मध्ये देखील अतिक्रमण केले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) :**(१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) संबंधित संस्थेस ग्रामपंचायत शेकापूर, जि.उस्मानाबाद यांनी नोटीस दिली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**रायगड जिल्ह्यातील जलकुंभाच्या स्ट्रक्चर ऑडीट बाबत**

**(१९) १०१६३९ (२९-१२-२०१७). श्री.मनोहर भोईर (उरण) :** सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनामार्फत किती जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) उभारण्यात आल्या आहेत,  
(२) असल्यास, सन २०१७-१८ या वर्षात जलकुंभाचे (पाण्याच्या टाक्या) स्ट्रक्चर ऑडीट केले आहे व अद्याप किती जलकुंभाचे (पाण्याच्या टाक्या) स्ट्रक्चर ऑडीट करणे प्रलंबित आहेत,  
(३) असल्यास, उर्वरित जलकुंभाचे (पाण्याच्या टाक्या) तातडीने स्ट्रक्चर ऑडीट करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. बबनराव लोणीकर (०५-११-२०१८) :**(१) रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत १०६३ जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) उभारण्यात आले आहेत.

(२) सन २०१७-१८ या वर्षात ३ जलकुंभांचे (पाण्याच्या टाक्या) स्ट्रक्चर ऑडीट केले आहे व अद्याप १०६० जलकुंभांचे (पाण्याच्या टाक्या) स्ट्रक्चर ऑडीट करणे प्रलंबित आहे.

(३) रायगड जिल्हा परिषदेमार्फत ६ जलकुंभांचे (पाण्याच्या टाक्या) स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे. उर्वरित १०५४ जलकुंभांपैकी जे जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) आयुष्यमान कमी झाल्यामुळे व देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे मोडकळीस आलेले आहेत अशा जलकुंभांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**परभणी जिल्ह्यातील ६० हजार कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नसल्याबाबत**

(२०) १०२२३६ (२९-१२-२०१७). डॉ.राहूल पाटील (परभणी) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील ६० हजार कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नसल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा दरम्यान निदर्शनास आणली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार प्रत्येक घरात शौचालय उभारणीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तसेच सदर ६० हजार कुटुंबियांना तातडीने शौचालये बांधून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात आली आहे, कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (१३-११-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

सन २०१२ च्या बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार माहे सप्टेंबर,२०१७ मध्ये परभणी जिल्ह्यातील ५७,१०५ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय उपलब्ध नव्हते.

(२) परभणी जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधकामाकरिता गावपातळीवर, तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. परभणी जिल्ह्याच्या सन २०१२ च्या बेसलाईन सर्व्हेक्षणातील या उर्वरित ५७,१०५ कुटुंबांकडून वैयक्तिक शौचालये बांधण्यात आले असून, दिनांक ३१मार्च,२०१८ रोजी परभणी जिल्हा हागणदारी मुक्त घोषित झाला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड व लातूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क देण्याबाबत**

(२१) १०३०७४ (२१-०२-२०१८). श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड व लातूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सन २०१६-१७ या वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षातील ते अंतिम वर्षातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या १२० पाल्यांसह माजी सैनिकांच्या १८ अशा एकूण १३८ पाल्यांचे ८९ लाखांचे शैक्षणिक शुल्क प्रलंबित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, नांदेड येथील महाविद्यालयाचे अनुदान तसेच विद्यार्थ्यांचे प्रस्ताव घेण्यास नकार दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी करून सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१८) :** (१), (२) व (३) जिल्हा लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सन २०१६-१७ या वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षातील ते अंतिम वर्षातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफीचे प्रस्ताव दाखल झालेले नाहीत. तसेच, नांदेड जिल्हयात प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांचे ३३ व माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांचे १६ असे एकूण ४९ प्रस्ताव प्राप्त झाले होते.परंतु सदर प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त झाले नसल्याने त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयांतील पात्र माजी सैनिकांच्या पाल्यांना सन २०१६-१७ या वर्षासाठीची शैक्षणिक शुल्क सवलतीची रक्कम अदा करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**धायरी (ता.हवेली, जि.पुणे,) येथील ज्ञानगंगा शाळेने विद्यार्थ्यांचे  
निकाल राखून ठेवले असल्याबाबत**

(२२) १०५८८७ (०६-०४-२०१८). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धायरी (ता.हवेली, जि.पुणे,) येथील ज्ञानगंगा शाळेने शैक्षणिक शुल्काअभावी विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ज्ञानगंगा शाळेविरुद्ध अनियमितपणे शुल्क वाढ, विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवणे, बोनाफाईड प्रमाणपत्र न देणे, पालकांना शिक्षकांना भेटून न देणे, ओपन डे न घेणे या सारख्या असंख्य तक्रारी पालकांकडून आल्याचे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास,त्यात काय आढळून आले व त्यानुसार ज्ञानगंगा शाळेविरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) :** (१) हे खरे आहे.

(२) पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

(३) सदर प्रकरणी प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मागण्याबाबत**

(२३) १०६६२१ (०६-०४-२०१८). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंदखेडराजा (जि.बुलढाणा) तालुक्यातील स्वामी समर्थ, कमवि व वैभव कमवि, जांभोरा, राजीव गांधी कमवि व जिजामाता कमवि, सिंदखेडराजा, व विजय लखमले कमवि म.पांग्रा येथील विद्यार्थ्यांनी विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मागण्या मान्य करून शासनाने संप मिटवावा व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे याकरिता दिनांक १५ डिसेंबर, २०१७ रोजीच्या सुमारास जन्मस्थळापासून तहसिलकार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) : (१) प्राध्यापकांनी याबाबत मोर्चा काढला होता.

(२) या बाबत आवश्यक कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाण्यात इफेड्रिनप या अंमली पदार्थाच्या सापडलेल्या साठ्याबाबत**

(२४) १०७५९२ (०७-०४-२०१८). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाण्यात सापडलेल्या इफेड्रिन या अंमली पदार्थाच्या साठ्याशी संबंधित असलेल्या एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीची तपासणी करतांना दाखविलेल्या निष्काळजीपणा बाबत दक्षता अधिकारी हरिष बैजल यांनी आपला अहवाल शासनाकडे सादर केला असून सदर अहवालानुसार अन्न व औषध प्रशासनातील सात अधिका-या विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदयातील तरतुदी व त्याअनुषंगाने आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी सदर प्रकरणातील कायदे व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून निष्कर्ष सादर करण्याकरिता विधी रसायन शास्त्राचा अभ्यास असणारे प्राध्यापक व तांत्रिक ज्ञान असणा-या व्यक्तींचा समावेश करून दिनांक २० एप्रिल, २०१७ रोजी समिती गठीत करण्यात आली होती व सदर समितीने आपला अहवाल दिनांक ५ जून, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान शासनास सादर केला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समितीने अहवालात कोणकोणत्या शिफारशी केल्या व त्याअनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. गिरीश बापट (०२-११-२०१८) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर समितीने आपल्या अहवालात असे अभिप्राय दिले आहेत की, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत नियम ५२(१) च्या तरतुदीनुसार तपासण्या केल्या नाहीत, केलेल्या तपासण्यांचा अहवाल नियम ५२(३) नुसार नियंत्रण प्राधिकारी यांना सादर केला नाही. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याखालील आढळून आलेल्या उल्लंघनाच्या अनुषंगे नियम ५२(५) नुसार खटले दाखल करण्याची कारवाई केली नाही किंवा उल्लंघनांच्या संदर्भात उत्पादक संस्थेचे परवाने निलंबित किंवा रद्द न करता सक्त ताकीद दिली म्हणून, तसेच Narcotics Drugs and Psychotropic Substances Act १९८५ मध्ये सदर अधिकारी कर्तव्ये बजावण्यासाठी अधिसूचित आहे म्हणून ते Narcotics Drugs and Psychotropic Substances Act १९८५ च्या कलम ५९(१) अंतर्गत कारवाईस पात्र होत नाहीत, असे समितीने अहवालात नमूद केले आहे. तसेच, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याची अंमलबजावणी करताना कसूर केला या बाबीसाठी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यात अधिका-यांविरुद्ध कारवाई घेण्याची तरतूद दिसून येत नाही. त्यामुळे सदर प्रकरणाशी संबंधित अधिका-यांविरुद्ध शासकीय कर्मचा-यांच्या वर्तन व शिस्त अधिनियमांतर्गत कारवाई घेण्याबाबत स्वतंत्ररीत्या विचार करण्यात यावा, असेही समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

(३) समितीने आपल्या अहवालात नमूद केलेले निष्कर्ष व त्यावरील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे अभिप्राय विचारात घेऊन सदर प्रकरणाशी संबंधित अधिका-यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा अंतर्गत कंत्राटी  
कर्मचा-यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत**

**(२५) १०९१९७ (१९-०४-२०१८).** श्री.रामचंद्र अवसरे (भंडारा) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाद्वारे व तालुकास्तरावर गट संसाधन केंद्राद्वारे गट १३ वर्षांपासून कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी समावून घेवून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन याप्रमाणे शासन स्तरावर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ग्रामविकास शासकिय कंत्राटी कर्मचारी संघ व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद शासकिय कर्मचारी संघटना यांचेद्वारे दिनांक १२ सप्टेंबर, २०१७, २८ डिसेंबर २०१७ व २० जानेवारी २०१८ वा त्यासुमारास मा. मुख्यमंत्री, मा. पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तसेच अप्पर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांना लोकप्रतिनिधीद्वारे वारंवार निवेदने सादर करून मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार उक्त कर्मचाऱ्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देणे तसेच शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर (१३-११-२०१८) :** (१) होय.

(२) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील कंत्राटी निदेशकांना तसेच अन्य प्रशासकीय विभागांतर्गत कार्यरत कंत्राटी पदधारकांना नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याकरीता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या दिनांक ०८.०५.२०१८ च्या शासन निर्णयान्वये मा. मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**शाळेतील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी खासगी मंडळ स्थापन  
करण्याच्या प्रस्तावाबाबत**

(२६) १११८५४ (०६-०४-२०१८). **श्री.नारायण पाटील (करमाळा) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शाळेतील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी भौगोलिक परिस्थितीला अनुसरून आवश्यक कौशल्य शिक्षण मिळावे अशा अभ्यासक्रमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांना स्वायत्तता मिळावी यासाठी खासगी मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तावाचे एकूण स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय असल्यास, त्यानुसार सदर विचाराधीन प्रस्तावावर कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व यासाठी किती कालावधी लागणार आहे?

**श्री. विनोद तावडे (१९-११-२०१८) :** (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही

**बुलढाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत**

(२७) ११३०६० (१४-०४-२०१८). **श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) :** सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलडाणा जिल्हयातील १ हजार ४२० गांवांमधील पाणीपुरवठा योजनांमध्ये २ हजार कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, अमरावती यांनी सदर योजनेची बुलडाणा जिल्हयाबाहेरील तांत्रिक समिती मार्फत चौकशी करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्याअनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर (१६-११-२०१८) :**(१) हे खरे आहे.

(२) बुलडाणा जिल्हातील सन २००५ पासून भारत निर्माण कार्यक्रम, जलस्वराज व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने ७५६ पाणी पुरवठा योजनांची कामे घेतलेली होती त्यापैकी ६८५ नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. या सर्व योजनांची अंदाजपत्रकीय किंमत रु ४८०.६९ कोटी असून त्यावर रु.३९४.८३ कोटी खर्च झालेला आहे. त्यामुळे सदर योजनांमध्ये २००० कोटीचा गैरव्यवहार झाला म्हणणे संयुक्तिक नाही. तरी याबाबत विभागीय आयुक्त, अमरावती यांनी सदर योजनांची बुलडाणा जिल्हयाबाहेरील तांत्रिक समितीमार्फत चौकशी करण्याबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार चौकशीची कार्यवाही सुरु आहे.

(३) बुलडाणा जिल्हयातील पाणी पुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत इतर जिल्हयातील तांत्रिक समितीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याने विलंब होत आहे.

#### पेण येथील लेखाधिकारी कार्यालय अलिबाग येथे स्थलांतरीत करण्याबाबत

(२८) ११४४१९ (०७-०४-२०१८). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी गेले १० ते १२ वर्षांपासून आवश्यक असलेले पे-युनिट अलिबाग येथे असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देयके मंजूर करण्यासाठी पेण येथे असलेल्या लेखाधिकारी कार्यालयात पाठवावे लागतात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महिन्याचे वेतन वेळेत मिळत नाही त्यामुळे त्यांच्या मागणीनुषंगाने अलिबाग येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी उक्त लेखाधिकारी कार्यालय पेण येथून अलिबाग येथे आणावे अशी मागणी वारंवार जिल्हा शिक्षणाधिकारी व उप संचालक, शिक्षण विभाग मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०२-११-२०१८) :** (१) हे खरे नाही

(२) अंशतः खरे आहे

(३) व (४) लेखाधिकारी, लेखा परिक्षण पथक (शिक्षण विभाग), पेण, जिल्हा रायगड हे कार्यालय दिनांक ०१.०६.२०१८ रोजी नुतन इमारत, पंचायत समिती, अलिबाग येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

---

**राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी मंजूर केलेल्या निधीबाबत**

**(२९) ११५२७५ (०६-०४-२०१८). श्री.अनिल कदम (निफाड) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी ६० लाख रुपये आणि बिगर आदिवासी शाळांसाठी ५० लाख रुपये मंजूर केले होते मात्र माहे जानेवारी, २०१८ अखेरपर्यंत निधी खर्च न झाल्याने तो शासनाला परत करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच ई-लर्निंगसाठी किती शाळांमध्ये टॅब्लेट, सॉफ्टवेअर, स्मार्ट टीव्ही असे साहित्य खरेदी करण्यात आले आहे,

(३) असल्यास, आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी आणि बिगर आदिवासी शाळांसाठी मंजूर केलेल्या अखर्चित निधीची चौकशी केली आहे काय व त्यानुसार निधी अखर्चित ठेवणाऱ्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१७-११-२०१८) :** (१) हे खरे नाही.

(२) व (३) सन २०१६-१७ करिता नवोपक्रम अंतर्गत संगणक शिक्षणासाठी भारत सरकारकडून निवडक शासकीय उच्च प्राथमिक शाळांमधील ३ वर्ग डिजिटल करण्याच्या अनुषंगाने १९८९ शाळांना मंजूरी देण्यात आली. या शाळांना डिजिटल करण्याच्या अनुषंगाने प्रती वर्ग एक Full HD LFD Display (Large Format Display) व एक Tablet या प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आदिवासी भागातील आणि बिगर आदिवासी शाळांना ई-लर्निंगसाठी स्वतंत्र निधी प्राप्त होत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**अशोकनगर (ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती ) येथील अशोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत**

**(३०) ११५३२८ (०६-०४-२०१८). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अशोकनगर (ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती) येथील अशोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांचे आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य व मनमानी कामकाजाबाबत संस्थेचे उपाध्यक्ष यांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून कार्यवाही करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १२ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास लेखी कळविले आहे, हे खरे आहे काय
- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे ,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

**श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) :** (१) याबाबत निवेदन प्राप्त झाले होते.

- (२) सदर प्रकरणी उपशिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. अमरावती यांचेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवासी ज्ञानस्त्रोत व अभ्यासिका निर्माण करण्याबाबत**

**(३१) ११५४१७ (०३-०४-२०१८). डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) :** सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवासी ज्ञानस्त्रोत व अभ्यासिका निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक २९ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मा.मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीने प्रस्ताव मान्य करण्याबाबत प्रधान सचिव, नगरविकास यांना निर्देश दिले होते परंतु अद्यापही सदर प्रस्तावाला मान्यता मिळाली नसल्याबाबतचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१७-११-२०१८) :** (१) हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

मा.मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीने प्रस्ताव मान्य करण्याबाबत प्रधान सचिव, नगरविकास यांना निर्देश देण्यात आले होते, तथापि, सदर विषय उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय क्र.मुमंस २०१७/ प्र.क्र.१०१/ विशि-२, दि.०३.१०.२०१८ अन्वये सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

(३) कार्यवाही पूर्ण झाली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खासगी मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळांचे भाडे अनेक वर्षांपासून थकीत असल्याबाबत**

(३२) ११५७५२ (०६-०४-२०१८). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात खासगी मान्यताप्राप्त प्राथमिक शाळांना इमारत भाडे देण्याची तरतूद प्राथमिक शिक्षण नियमावली मध्ये आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक शाळा नगरपरिषद हद्दीतील शाळांचे सन २००९ सालापासून भाडे थकीत असून ते तात्काळ देण्यात यावे असे लेखी पत्र स्थानिक लोकप्रतिनिधीनी मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद यांना दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच खेड तालुक्यातील प्राथमिक शाळांचे प्रलंबित असणारे भाडे त्वरित अदा करण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार प्रलंबित भाडे देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) : (१) व (२) होय.

- (३) या बाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे.
- (४) वेतनेतर अनुदानातून इमारत भाडे अदा करण्यात येत असून पुणे जिल्हा परिषदेचे सन २०११-२०१२ पर्यंतचे अनुदान निर्धारण झालेले नसल्याने वेतनेतर अनुदान देता येत नाही. या अनुषंगाने तपासणी सुरु आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**माणगांव (जि.रायगड) तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण स्थितीत असल्याबाबत**

(३३) ११६२३० (१९-०४-२०१८). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) माणगांव (जि.रायगड) येथील नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण स्थितीत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त अपूर्ण स्थितीत असलेली नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त योजना पूर्ण होण्याकरीता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०५-११-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) माणगाव नळ पाणी पुरवठा योजना माहे मे, २०१३ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कार्यान्वित करण्यात आल्यानंतर ती ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत चालविण्यात येत होती. माहे मे, २०१५ मध्ये माणगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर सदर योजना नगरपंचायतीमार्फत चालविण्यात येत आहे. माणगाव नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी सदर योजनेचे काम पूर्ण झालेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तांबवेवाडी (ता.बार्शी, जि.सोलापूर) येथील परीक्षा केंद्रावर इयत्ता बारावीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअपवर व्हायरल झाल्याबाबत

(३४) ११६२६२ (०६-०४-२०१८). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तांबवेवाडी (ता.बार्शी जि.सोलापूर) परीक्षा केंद्रावर (वसंत महाविद्यालय आश्रमशाळा परिसर) इयत्ता बारावीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअपवर व्हायरल झाली असल्याचे दिनांक २१ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली हे, खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार सदर प्रकरणातील दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच उक्त घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१९-११-२०१८) : (१) प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे भ्रमणध्वनीवर फोटो काढून वर्गाबाहेर भ्रमणध्वनी टाकल्याची घटना घडली आहे.

(२) सदर प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा स्वरूपाच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही

मुंबई येथील एकाच कुटुंबाती सदस्यांच्या नावे अनेक रेशन दुकाने बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्याबाबत

(३५) ११६५४९ (१५-०९-२०१८). अॅड.वारीस पठाण (भायखळा) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई येथील किरण गजरे व त्यांच्या एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नांवे असलेली ३४ ई १०८, ३४ ई ८३, ३४ ई ११५, ३४ ई १५६, ३४ ई १८०, ३४ ई ८३, ३४ ई ११५, ३२ ई ९०, ३२ ई २६१, ३२ ई १६५, ३२ ई १८२, ३२ ई १५६, ३० ई १३९, सम्राट मजदूर संस्थेच्या नावे असलेली ३० ई ९७, ३० ई ९१ आणि सम्राट कंजुमर को ऑप सोसायटीचे नावे असलेली ४४ ई २४, ३३ ई ५४ ३३ ई ६५, ३३ ई ७८ रेशनिंग दुकाने बेकायदेशीरपणे काही परस्पर भाड्याने चालवण्यास, कागदोपत्री हस्तांतरित करण्यात आल्याबाबत चौकशी करून सदर दुकानांचा परवाना तात्काळ रद्द करणे तसेच दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची तसेच पावती फाइन शिधा देण्यात आलेल्या १००% लोकांच्या गृह भेटी घेऊन सत्यता पडताळण्याची मागणी विभागातील जागरूक नागरिक, विविध सामाजिक तसेच पत्रकार संघटनांनी मा. मंत्री (अन्न व नागरी पुरवठा), मा. नियंत्रक व संचालक (शिधावाटप) यांचेकडे माहे जानेवारी २०१८ वा त्यादरम्यान लेखी स्वरूपात केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सम्राट कंजुमर को ऑप सोसायटी व सम्राट मजूर संस्था ह्या दोन्ही संस्था बोगस कागदपत्रे व सदस्यांच्या आधारे स्थापित करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महाराष्ट्र अन्न धान्य रेशनिंग व्यवस्था नियमानुसार एका व्यक्तीस अथवा एका कुटुंबाला एकच रेशनिंग दुकान मंजूर करण्याची तरतूद असतांनाही सदरील दुकानांचे वाटप करतांना गैर मार्गाचा अवलंब करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, ज्या शिधा धारकाचे बायोमेट्रिक मशीनमध्ये अंगठा मॅच होत नाही अथवा अपडेट झाले नाही अशा शिधा धारकांना पावती फाइन सदरील रेशनिंग दुकानांतून शिधा देण्यात येत आहे तसेच गैरमार्गाने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आलेला शिधा काळ्या बाजारात विकला जात आहे, हे ही खरे आहे काय
- (५) असल्यास, प्रश्नोक्त भाग १,२,३,४ प्रकरणी शासनामार्फत कोणती कारवाई करण्यात आली, तसेच चौकशीअंती दोषींवर काय कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट (०३-११-२०१८) :** (१) होय हे खरे आहे.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाकडून पथक गठीत करून दुकानांची तपासणी घेतली. तपासणीत व गृहभेटीत आढळून आलेल्या शिधाजिन्नसांच्या अपहाराच्या अनुषंगाने दुकानाविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून दंड आदेश पारित करण्यात आले आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) अंशतः खरे आहे. प्रत्येक दुकानाच्या तपासणीत शिधाजिन्नसांच्या अपहारानुसार अपहार / दंड रक्कम वसूल करून शासनजमा करण्याचे आदेश नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाकडून देण्यात आले आहे.



(५) तक्रारीच्या अनुषंगाने दोषींवर दंड / अपहार व अनामत रक्कम शासनजमा करण्याचे आदेशीत केले आहे.

**राज्यातील लोक कलावंतांचे अनुदान प्रलंबित असल्याबाबत**

(३६) ११६८६२ (२०-०७-२०१८). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दिनांक १ जानेवारी, २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार लोक कलावंतांना दरवर्षी प्रायोगिक अनुदान मिळण्याची तरतूद असताना मागील अनेक वर्षांपासून अनुदान प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, अनुदान शिफारस समितीची नियमित बैठक घेण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील लोक कलावंतांना प्रलंबित अनुदान मिळण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे तसेच सदर मानधन त्यांना केव्हा देण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-११-२०१८) : (१) हे खरे नाही.

महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात. या लोककलांची पुढील पिढीला माहिती होऊन या लोककलावंतांच्या कलापथकांना अनुदान पॅकेज ही योजना सन २००८ मध्ये मंजूर केली आहे हे खरे आहे. लोककलावंतांच्या कलापथकांना प्रतिवर्षी प्रयोग अनुदान वितरीत करण्यात येत असून मागील ४ वर्षांत कलापथकांना वितरीत केलेल्या अनुदानाचा तपशिल हा खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	वर्ष	वितरीत केलेले अनुदान
१	२०१४-१५	१,२९,४०,०००/-
२	२०१५-१६	१,०१,४०,०००/-
३	२०१६-१७	१,३१,८०,०००/-
४	२०१७-१८	१,००,८०,०००/-

(२) हे खरे नाही. लोककलावंतांच्या कलापथकांना प्रतिवर्षी अनुदान मंजूर करण्यात येते. या कलापथकांची पात्रता निश्चित करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात येतात.

सन २०१४-१५ मध्ये पात्र कलापथकांची संख्या मर्यादे पेक्षा अधिक असल्याने मर्यादेच्या अधिन राहून पथकांना सन २०१५-१६ मध्ये अनुदान दिल्यानंतर शिल्लक कलापथकांना सन २०१५-१६ मध्ये अनुदान वितरीत करण्यात आल्याने बैठक आयोजित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) लोकलावंतांच्या कलापथकांना अनुदान देण्याच्या योजनेखाली कलापथके अनुदानाची मागणी करत असतात. लोककला पथकांकडून प्राप्त अनुदान प्रस्ताव समितीद्वारे छाननी करून अनुदानास पात्र कलापथक निवडले जातात. या निवड केलेल्या कलापथकांना तद्नंतर अनुदान वितरीत केले जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तासगावकर आणि इतर इंजिनिअरींग कॉलेजातील (भिवपूरी, जि.रायगड)

प्राध्यापकांच्या प्रलंबित वेतनाबाबत

(३७) ११७०८६ (२३-०७-२०१८). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.किसन कथोरे (मुर्बाड), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.अजित पवार (बारामती), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.भाऊसाहेब पाटील - चिकटगावकर (वैजापूर), श्री.संग्राम जगताप (अहमदनगर शहर), श्री.संजय कदम (दापोली), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवपूरी (जि.रायगड) येथील तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी पदवी, पदविका, फार्मसी पदवी व पदविका अशा विविध अभ्यासक्रमाच्या ९ महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांना सन २०११ पासून एक महिना ते १७ महिन्यापर्यंतचे वेतन देण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच, सरस्वती शिक्षण संस्थेतील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, रजिस्टार, लिपिक, शिपाई व इतर कर्मचा-यांचे वेतन गेल्या १ वर्षापासून मिळाले नसल्याने त्यांनी माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची वेतना अभावी उपासमार होत असून दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नाईलाजास्तव उच्च विद्याविभूषित असून देखील किरकोळ स्वरूपाची कामे करून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे तसेच अध्यापनाचे आणि प्रशासकीय कामकाज प्रलंबित असून विद्यार्थ्यांना शिक्षण व इतर सोयी सुविधा मिळत नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तासगांवकर आणि इतर इंजिनिअरींग कॉलेजातील प्राध्यापकांचे वेतनप्रलंबित असल्याप्रकरणी मुंबई विद्यापीठाने नेमलेल्या स्थानिक चौकशी समितीवर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतला असून सदर चौकशी समिती प्रकरणी मा.राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे, हे ही खरे असहेकसा,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विनोद तावडे (१७-११-२०१८) :** (१) होय.

(२) होय.

(३) अंशतः खरे आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण व इतर सोयी सुविधा मिळत नसल्याबाबत कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांचेकडे तक्रार प्राप्त झाली आहे.

(४) होय.

(५) सदर प्रकरणी संचालक, तंत्रशिक्षण स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून, अहवालात नमूद केलेल्या बाबी या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली या शिखर संस्थेकडून निर्धारित करण्यात आलेल्या निकषांचे उल्लंघन करणा-या असल्याचे निदर्शनास आल्याने शासन स्तरावरून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेस कळविण्यात आले. त्यानुसार यादवराव तासगावकर महाविद्यालयातील अभियांत्रिकी पदवी, पदविका, औषधनिर्माणशास्त्र पदवी, पदविका अशा विविध अभ्यासक्रमांच्या संस्थांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करीता Extension of Approval (EOA) दिलेले नाही तसेच सदर संस्थांचा समावेश No Admission Category मध्ये केला आहे. यास्तव सदर संस्थांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये अंतर्भूत करण्यात आले नसल्याने संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशदेखील झालेले नाहीत. या व्यतिरिक्त मा. कुलगुरु, मुंबई विद्यापीठ यांच्या आदेशानुसार उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली असून मुंबई विद्यापीठ स्तरावरदेखील चौकशीची कार्यवाही सुरू आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामधील गैरसोयीबाबत**

(३८) ११८३७२ (२०-०७-२०१८). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामधील गैरसोयीसंदर्भात लोकप्रतिनिधींनी दिनांक १२ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास मा.राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांचेकडे तक्रारी केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच उक्त उपकेंद्र इमारतीमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले असून कामात नियोजनाचा अभाव तसेच उपकेंद्रावर काही अभ्यासक्रमही बंद करण्यात आले असून व इतर अन्य समस्यांमुळे संताप व्यक्त केला जात आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार रत्नागिरी उपकेंद्रातील समस्या सोडविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व त्याची फलनिष्पत्ती काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विनोद तावडे (१७-११-२०१८) :**(१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबरनाथ (जि.ठाणे) येथे नवीन शिधावाटप कार्यालय बांधणेबाबत**

(३९) ११९२४७ (२०-०७-२०१८). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ (जि.ठाणे) शहराची लोकसंख्या ३.२५ लाखांपेक्षा जास्त असूनही शहरात १०० चौ.फूटाचे एकच शिधावाटप कार्यालय असल्याने नस्त्या, कागदपत्रे व इतर साहित्य ठेवण्यास अडचण निर्माण होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नागरिकांसाठी फक्त दोनच खिडक्या असल्याने नागरिकांच्या रस्त्यावर रांगा लागत असून सदर रस्त्यावरील भरधाव वाहनांमुळे अनेक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिधावाटप कार्यालयासाठी शासकीय जागा उपलब्ध करून निधीची तरदूत करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे,  
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. गिरीश बापट (०२-११-२०१८) :** (१) शिधावाटप कार्यालयाचे क्षेत्रफळ ११२.३३ चौ.मी. (१२०८.६७ चौ.फूट) आहे. जागा अपुरी पडते.  
(२) नाही.  
(३) होय.  
(४) मा.लोकप्रतिनिधी यांनी सूचित केलेली कैलाश प्लाझा ही पर्यायी जागा म्हणून घेण्याची व त्यासाठी तत्पूर्वी वाजवी भाडे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे.  
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्र शासनाचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यात  
अपयशी झाल्याचा महालेखाकारांनी ठेवलेला ठपका**

(४०) १२००८० (२३-०७-२०१८). श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.बसवराज पाटील (औसा), श्री.सुनिल केदार (सावनेर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ग्रामणी जनतेला पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणीपुरवण्यासाठी राबविण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सन २०१२-१७ साठी १२व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत, मार्गदर्शक सूचना, जल सुरक्षा आराखडा तयार करणे, लोकसंख्या, स्थानिक वैशिष्टे, जलस्त्रोत व अस्तित्वातील पायाभूत सुविधाबाबत धोरण आखले गेले नसल्याने कोटयवधी रुपये खर्चूनही पेयजल योजना अपयशी ठरल्याचे केंद्राच्या अहवालात नमूद केल्याचे दिनांक २९ मार्च, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामीण जल सुरक्षा आराखडा, जिल्हा जल सुरक्षा आराखडा आणि पंचवार्षिक सर्वसमावेशक जल सुरक्षा कृती आराखडा तयार करण्याबाबत पाणी पुरवठा विभाग अयशस्वी झाला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, कॅंगने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करून राज्यात वाढत्या दुष्काळावर मात करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सक्षमपणे राबविण्यासाठी शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर (०५-११-२०१८) :**(१) अंशतः खरे आहे. जलसुरक्षितता आराखड्याची व्याप्ती विचारात घेता प्रत्येक गावाचा जल सुरक्षितता आराखडा एकाच टप्प्यात तयार करणे शक्य नसल्याने केंद्र शासनाने अतिशोषित भागामध्ये "जल सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प" राबविण्याबाबत माहे मार्च २०१२ मध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील डोमक गाव, तालुका मोर्शी, जि. अमरावती या गावाची निवड करण्यात आली व सदर गावाचा जलसुरक्षितता आराखड्यास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. याच धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील ९६ गावांचा जल सुरक्षितता आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर पथदर्शी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये प्रत्येकी १ ग्रामपंचायतीची निवड करून ३४ ग्रामपंचायतींमध्ये जल सुरक्षितता आराखडा तयार करण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सक्षमपणे राबविण्याच्यादृष्टीने जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी यंत्रणांना, वेळोवेळी आढावा घेऊन योजना प्राथम्याने पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. तसेच सन २०१८-१९ या वर्षाच्या कृती आराखड्यामध्ये नव्याने समावेश करावयाच्या गावांसाठी शासनाने सदरील गावांमधील अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनांची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सदर माहिती विचारात घेऊन गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्याच्या दृष्टीने शिफारस करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागामार्फत सुरु करण्यात येणारे पॉलिटेक्निक कॉलेज निधी अभावी प्रलंबित असल्याबाबत**

(४१) १२०१७० (२०-०७-२०१८). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागातर्फे तीन वर्षांपूर्वी पहिले पॉलिटेक्निक कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जागा व निविदा काढूनही निधी अभावी उक्त पॉलिटेक्निक कॉलेज प्रलंबित असल्याचे माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी अल्पसंख्यांक विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय निष्पन्न झाले व त्यानुसार निधीची तरतूद करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

- श्री. विनोद तावडे (३१-१०-२०१८) :** (१) बीड जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागामार्फत तीन वर्षापूर्वी पॉलिटेक्निक कॉलेज करण्याचा निर्णय झालेला नाही. तसेच त्यासाठी जागा देण्यात आलेली नाही व निधीची मागणी करण्यात आलेली नाही.
- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील राजाभाई टॉवर येथील  
ग्रंथालयाला पायाभूत सुविधा देण्याबाबत**

- (४२) १२१०५४ (२३-०७-२०१८). श्री.संजय केळकर (ठाणे) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील राजाभाई टॉवर येथील ग्रंथालयात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे माहे मे २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पायाभूत सुविधा देण्याबरोबरच ग्रंथालयाची वेळ रात्री ८ पर्यंत वाढवून देण्याची मागणी सिनेट सदस्यांनी कुलसचिव यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

- श्री. विनोद तावडे (१७-११-२०१८) :**(१) हे अंशतः खरे आहे. वाचनालयाची सोय अधिक प्रमाणात करून देण्यासाठी खोली क्र.१७ उपलब्ध करून देण्यात आली असून ग्रंथालयात वाय-फाय सुविधा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी याबरोबरच १० अतिरिक्त पंखे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फर्निचर दुरुस्तीचे काम सुरु असून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासंबंधात विद्यापीठाचे प्रयत्न सुरु आहेत.
- (२) होय, हे खरे आहे.
- (३) मुंबई विद्यापीठ फोर्ट संकुलातील राजाभाई टॉवर येथील ग्रंथालयाची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत निश्चित केलेली आहे. मात्र परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ही वेळ संध्याकाळी ९.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येते. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, दुसरा व चौथा शनिवार आणि रविवार या दिवशी ग्रंथालय संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येते.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**आष्टी, पाटोदा व शिरूर (जि.बीड) मधील गावांना शुद्ध पाणी  
उपलब्ध होण्यासाठी आर.ओ प्लॉट उभारण्याबाबत**

(४३) १२११५५ (२३-०७-२०१८). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आष्टी, पाटोदा व शिरूर (जि.बीड) मधील सुमारे १५ ते २० गावांना शुद्ध पाणी उपलब्ध होण्यासाठी आर.ओ.प्लॉट उभारण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी लेखी निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री व मा.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचेकडे दिनांक २४ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय;

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने या तालुक्यांतील सुमारे १५ ते २० गावांना शुद्ध पाण्यासाठी आर.ओ.प्लॉट बसविण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे;

(३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत?

श्री. बबनराव लोणीकर (१४-११-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून जलव्यवस्थापन समितीच्या दिनांक २०.०३.२०१८ रोजी ठराव झाला असून सदर ठरावात २० गावे मंजूर झाली असून ती पुढीलप्रमाणे-

आष्टी-गणेशगड, डोईठाणे, बीडसांगवी, चिंचोली, जामगांव.

पाटोदा-सावरगांवघाट, घाटेवस्तीत, सावरगांव (घाट) सावरगांवघाट-३ महासांगवी, नागेशवाडी, तुपेवाडी, डोंगरकिन्ही, नायगांव, धनगरजवळका शिरूर-फुलसांगवी, पिंपळनेर वरील २० गावांची ई-निविदा करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद बीड तर्फे GE-M पोर्टलवर सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**हातकणंगले (जि.कोल्हापूर) तालुक्यातील कुंभोज येथील राष्ट्रीय  
पेयजल योजनेच्या प्रलंबित कामांबाबत**

(४४) १२१२२१ (२३-०७-२०१८). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हातकणंगले (जि.कोल्हापूर) तालुक्यातील कुंभोज येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम शासनाच्या अनुदानाअभावी प्रलंबित असल्याचे माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त अनुदान देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. बबनराव लोणीकर (०५-११-२०१८) :** (१) हे खरे नाही.

हातकणंगले (जि. कोल्हापूर) तालुक्यातील कुंभोज येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंदाजपत्रकानुसार सदर योजनेचे ९५% काम पूर्ण झाले आहे. सदर योजनेसाठीचा रू. १२.०० लक्ष इतका निधी सद्यस्थितीत ग्राम पाणी व स्वच्छता समितीकडे आहे. सदर निधीतून सदर योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यात येत आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठाची स्थापन करण्याबाबत**

(४५) १२१३५८ (२३-०६-२०१८). श्री.न्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : तारांकित प्रश्न क्रमांक १०४७९२ ला दिनांक २८ फेब्रुवारी, २०१८ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यात कला, वाणिज्य, औषधनिर्माण, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित, विनानुदानित महाविद्यालयाची संख्या जवळपास १३९ असून या सर्व महाविद्यालयाचे प्रशासकीय शैक्षणिक काम लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांना अनेक कामासाठी सतत नांदेड येथील विद्यापीठात जावे लागत असणे तसेच सोलापूर येथे १०९ महाविद्यालय असून स्वतंत्र विद्यापीठ कार्यान्वित आहे त्याच धर्तीवर लातूर येथे सन २००७ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या भव्य इमारतीत सुरु असलेल्या विद्यापीठ उपकेंद्राचे रूपांतर स्वतंत्र विद्यापीठात करून लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याची मागणी लातूरकर विद्यापीठ कृती समितीने मा.शिक्षण मंत्री व अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाविद्यालयीन शैक्षणिक व प्रशासकीय सोयीसाठी लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२०-११-२०१८) :**(१) होय.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**कळमनुरी (जि.हिंगोली) तालुक्यातील शाळांना निधी देण्याबाबत**

(४६) १२२५३२ (२३-०७-२०१८). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सर्व शिक्षा अभियानांतर्गत नांदापूर, डोंगरकडा, घोडा कामठा, सिंदगी काटेगाव व कळमनुरी (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) या सहा गावातील वर्ग खोल्यांची कामे निधीअभावी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित असल्याचे दिनांक ५ एप्रिल, २०१८ रोजी निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रलंबित कामांमुळे शाळा भरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यानुसार प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१५-११-२०१८) :**(१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

उपरोक्त गावांपैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी येथील वर्गखोली घनस्तर व इतर सर्व बांधकामे घनपूर्ण झालेले आहेत. बांधकामे घनपूर्ण झालेली असल्यामुळे सर्व वर्गखोल्या वापरातही घेण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दोंड (जि.पुणे) तालुक्यातील गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्याबाबत**

(४७) १२३०६७ (२५-०७-२०१८). श्री.राहुल कुल (दोंड), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दोंड तालुक्यातील केडगाव, भांडगाव, कडेठाण, स्वामी चिंचोली, पडवी, वरवंड, कुरकुंभ, बिरोबावाडी, कासुडी, गार, नानविज, सोनवडी, सहजपूर, डाळिंब व लिंगाळी या गावांतील पाणीपुरवठा योजनांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या टप्पा २ समाविष्ट करून निधी उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतीनिधिनी दिनांक ६ मार्च, ३ जून व १६ जुलै, २०१७ रोजी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत दिनांक १३ नोव्हेंबर, २०१७ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत उक्त गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या टप्पा २ मध्ये समावेश करण्याचे आश्वासन मा. पाणीपुरवठा मंत्री यांनी दिले आहे, हे ही खरे काय,

- (३) असल्यास, उपरोक्त मा.मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर (१३-११-२०१८) :** (१) व (२) होय.

- (३) सदर गावांतील पाणी पुरवठा योजना या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राबविण्याची बाब तपासण्यात येत आहे.  
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**टाकेद (ता.इगतपुरी, जि.नाशिक) मंडळातील गावांसाठीच्या टॅकर मागणीच्या प्रस्तावाबाबत**

**(४८) १२३१२४ (२०-०७-२०१८). श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) :** सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) टाकेद (ता.इगतपुरी, जि.नाशिक) मंडळातील गावांसाठीच्या टॅकर मागणीबाबतचे प्रस्ताव महिन्याभरापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, सदर प्रस्तावांना तातडीने मान्यता देऊन लवकरात लवकर टॅकर उपलब्ध करून देणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार लेखी व तोंडी मागणी तहसिलदार, गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर (०५-११-२०१८) :** (१) हे खरे नाही.

- (२) व (३) टाकेद, ता. इगतपुरी, जि. नाशिक मंडळातील मायदरा व खेड ग्रामपंचायतीचे टॅकर मागणीचे प्रस्ताव दिनांक ०३.०४.२०१८ रोजी पंचायत समितीस प्राप्त झाले होते.  
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित अधिका-यांनी पहाणी केली असता टॅकर उपलब्ध करून देण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या गावांसाठी टॅकर देय होत नव्हते म्हणून तहसिलदार, इगतपुरी यांनी मायदरा गावातील २ वाड्यांसाठी ३ खाजगी विहिरी व खेड गावातील एका वाडीसाठी एक खाजगी विहिर अधिग्रहीत करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.  
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकारांचे मानधन प्रलंबित असल्याबाबत**

(४९) १२३४७० (२०-०७-२०१८). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील ४५० हून अधिक कलाकारांना मानधन मंजूर होवून २१ महिने ऊलटूनही मानधन जमा न झाल्यामुळे कलाकारांनी मा.सांस्कृतिक मंत्री व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, लाकारांनी जिल्हापरिषदेकडील मानधनवाढी संदर्भातील ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करूनही मानधन जमा न झाल्याने कलाकारांनी जिल्हाधिकारी यांना आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रलंबित कलाकारांचे मानधन मिळणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१९-११-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण मंजूर १२१८ कलावंतांपैकी ९८० कलावंतांचे मानधन नियमित अदा करण्यात येत आहे. उर्वरित २३८ वृद्ध कलावंतांचे खाते क्रमांक सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे मानधन माहे मार्च, २०१८ पर्यंत प्रलंबित होते.

(२) होय.

(३) सदर २३८ कलावंतांपैकी माहे एप्रिल, २०१८ मध्ये समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी उपलब्ध करून दिलेल्या एकूण १६७ (return/wrong list) ह्यात कलावंतांचे मानधन दिनांक १५ व १६ मे, २०१८ रोजी त्यांच्या खात्यात ईसीएसद्वारे जमा करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत माहे ऑगस्ट, २०१८ पर्यंतचे नियमित मानधनही त्यांना अदा करण्यात आले आहे. उर्वरित ७१ कलावंतांपैकी ३५ कलावंतांचे खातेक्रमांक अयोग्य आढळल्याने त्यांचे मानधन प्रलंबित असून ३६ कलावंत मयत आहेत.

सदर ३६ मयत कलावंतांपैकी एकूण २४ मयत कलावंतांच्या वारसदाराची माहिती जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी या कार्यालयास सादर केलेली आहे. उर्वरित १२ मयतांच्या वारसदार पती/पत्नी यांना मानधन मंजूर करण्याबाबत दिनांक २३ जुलै, २०१८ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर येथे शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याबाबत**

(५०) १२३७३१ (२३-०७-२०१८). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर येथे लातूरप्रमाणे एकाच वेळेस शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.तंत्रशिक्षण मंत्री व प्रधान सचिव, तंत्र शिक्षण यांचेकडे अनेकवेळा मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. विनोद तावडे (३०-१०-२०१८) :** (१) होय.

(२) शासन निर्णय दिनांक १३/१०/२०१६ अन्वये शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर या पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धन करून नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

तथापि, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर या पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणीवर्धनाने रूपांतर करणे ही बाब शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता स्थगीत ठेवण्याबाबत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर या संस्थेत पूर्वीप्रमाणेच सुरु असलेले पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता सुरु ठेवण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी त्यांचे दिनांक ०४.०४.२०१८ चे पत्रान्वये मान्यता दिली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**विधान भवन :**  
**मुंबई.**

**डॉ. अनंत कळसे**  
**प्रधान सचिव,**  
**महाराष्ट्र विधानसभा.**

---

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.